



नगरपरिषदांमध्ये इमारत परवानगी आता ऑनलाईन

सर्व नगरपरिषदांमध्ये येत्या ३ ऑगस्टपासून इमारत परवानगी (बिल्डींग परमिशन) प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यांत येणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यातील सर्व नगरपंचायती, महापालिकांमध्ये देखील ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यांत येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषित केले.

दि.३ ऑगस्टपासून सर्व नगरपरिषदांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यांत येईल. त्यानंतर नगरपंचायती, ' ड ' वर्ग महापालिका व पुढे सर्व महापालिकांमध्ये ही प्रक्रिया सुरु करण्यांत येईल असे महापालिका, नगरपालिकांच्या कारभाराबाबत उपस्थित करण्यांत आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले.

तसेच नवीन नगरपरिषदांसाठी मुख्याधिकारी नेमण्यांत येतील. तसेच नगररचनेसाठी ४५५ पदेही मंजूर करण्यांत आली आहेत. जोपर्यंत ती भरली जात नाहीत तोपर्यंत प्रतिनियुक्तीने ती भरण्यांत येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नगरपरिषदांमधील रोजंदारी कर्मचारी होणार कायम

नगरपरिषद / नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २४ ऑगस्ट रोजी बैठक आयोजित करण्यांत आली होती. नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, नगरपरिषद संचालनालयाचे संचालक विरेंद्र सिंह यांच्यासह राज्य नगरपरिषद कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे, सरचिटणीस रामेश्वर वाघमारे, मुख्याधिकारी संघटनेचे सरचिटणीस सुधीर राऊत, संगीता ढोके, म्युनिसिपल एम्प्लॉईज संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष पवार, रोजंदारी कृती समितीचे किरण आहेर, सुरेश दानापुणे आदी विविध संघटनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. नगरपरिषदेमध्ये गेल्या २० वर्षांहून अधिक काळ रोजंदारी कर्मचारी काम करत आहेत. सन १९९३ ते २००० या कालावधीतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना विविध नगरपरिषदांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी घेतला. नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.